

अनुसूचित जमातीच्या इयत्ता ८ वी ते १२ वी च्या
वर्गात शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांसि दरमहा
रुपये ५००/- प्रमाणे शिक्षणवृत्ती देणे व दरमहा
रुपये ३००/- प्रमाणे वाहतुक भत्ता देणेवाबत..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय-क्रमांक ३००३/प्र.क्र. ४४ (अ) / का-१२,
मंत्रालय, विस्तार सवन, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- १४ ऑगस्ट, २००३.

वाचा:- शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक-बीयुडी- पुरक मागण्या/ प्र.क्र.४२/
का-७, दिनांक ८ ऑगस्ट, २००३

शासन निर्णय : अपंग व्यक्तीना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन व त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा हेतू लक्षात घेऊन ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, तसेच त्यांना इतरांच्या बरोबरीने खर्चांची करण्यासाठी शासनामार्फत मिळणारे फायदे मिळवेत याकरिता त्यांना कळी सवलती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या सदर्भांत शासन सन २००३-२००४ या शिक्षणिक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या इयत्ता ८ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ५००/- या दराने शिक्षणवृत्ती व शाव्वेत जाण्यायेण्याकरिता रुपये ३००/- प्रमाणे वाहतुक भत्ता देण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देत आहे. सदरहू योजनेबाबतचा तपशील सोबतच्या परिशिष्ट ("अ" सध्ये जोडत आहे.


२. या योजनेकरिता आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध झालेला निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी जुलै, २००३ च्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००३ (सन २००३ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४, दिनांक २५ जुलै, २००३ रोजी पुरवणी मागण्याच्या अर्थसंकल्पिय तरतुदीच्या वितरणासाठी पारीत अला असल्यामुळे सदर रुपये ११.०० लाख इतका निधी उपरोक्त परिच्छेदातील बाबींकरिता स्वर्च करण्यास आवृत, आदिवासी विकास, नाशिक यांना या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

३. याबाबत होणारा स्वर्च हा " मागणी क्रमांक -टी, २२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- पंचवार्षिक योजनातर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना- ०२-अनुसूचित जमातीचे कल्याण - २७७-शिक्षण (३३) अपंग विद्यार्थ्यांना विद्यावेतन

(१३) (०१) अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वाहतूक भत्ता देणे (२२२५ ३३९६) योजनांतर्गत / दत्तमत " या अर्थलेझा शीर्षांकाली झर्ची टाकून प्रतिवर्षी त्यासाठी करण्यात येणा-या मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.५५३/०३/व्यय-१४, दिनांक २७.६.२००३ अनव्ये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(सुजाता काबळे)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (१० प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नागपूर / अमरावती

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

शिक्षण संचालक, महामास्ट्र राज्य, पुणे.

महालेखापाल (लेखा य अनुज्ञेयता) महाराष्ट्र ? / २, मुंबई / नागपूर

महालेखापाल (लेखा य परिक्षा) महाराष्ट्र ? / २, मुंबई / नागपूर

जिल्हां कोषागार अधिकारी, नाशिक / नागपूर/ पुणे / ठाणे / यवतमाळ/ गड्डाचिरांगी/

अमरावती / अहमदनगर / नांदेड / धुळे / नंदुरबार / अकोला / गांदिया / चंद्रपुर /
भुडारा/यर्धा / जळगांग.

सर्व प्रवक्त्व अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

वित्त विभाग, (व्यय-१४ / अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई -३२

सहसंचालक, लेंग्वा य कोषागार, संगणक यशा, नवीन प्रशासकीय भवन ५, या मंजला,

मंत्रालय, मुंबई -३२

मा. मंत्री (आदिवासी विकास) यांचे ज्ञाजगी संचिय.

मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे ज्ञाजगी संचिय.

आदिवासी विकास विभागातील सर्व कार्यासाने, मंत्रालय, मुंबई-३२

निवड नस्ती, का-१२, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२

परिशिष्ट "अ"

अ.क्र	वाच	तपशिल
१	योजनेचे नांव	अनुसूचित जमातीच्या इयत्ता ८ वी ते १२ मध्ये शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांसि दरमहा रुपये ५००/- प्रमाणे शिष्यवृत्ती देणे
२	योजनेचे अंदाजपत्रक	१. अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांसि दरमहा रुपये ५००/- प्रमाणे दरमहा रुपये ५००/- प्रमाणे २०० विद्यार्थ्यांकरिता रुपये १०,००,०००/-. २. दरमहा रुपये १००/- प्रमाणे दहा महिन्याकरिता रुपये ३०००/- प्रमाणे २०० विद्यार्थ्यांना रुपये १,००,०००/- एकूण ३२,००,०००/-.
३	योजनेचे उद्दिष्ट स्वरूप व आवश्यकता	अपंग व्यक्तीकडे पहाण्याच्या समाजाचा हेतू लक्षात घेऊन ते शिक्षणापासून घंचित राहू नये म्हणून त्यांना ८ वी ते १२ मध्ये शिक्षण घेत असताना दरमहा रुपये ५००/- शिष्यवृत्ती देण्याची योजना घेण्यात येत आहे व शाळेत येणे जाणे करिता रुपये १००/- दरमहा वाहतूक भत्ता देणे
४	योजनेचे लाभक्षेत्र	सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जमातींने अपंग लाभार्थी
५	योजना राखविगारी यंत्रणा	संबंधित क्षेत्रातील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
६	लाभार्थ्यांची निवड करणे	इयत्ता ८ वी ते १२ वी मध्ये मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांची निवड करणे.
७	निधीवितरीत करण्याची पद्धत	इयत्ता ८ वी ते १२ मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना दर तीन महिन्यांनी शाळेमार्फत अदा करण्यात यावी.
८	योजनेच्या अटी व शर्ती	१. विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असला पाहीजे. २. अपंग विद्यार्थी ४० टक्के अपंग असणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्हा शल्यथिकित्सक यांचे अपंग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.३. विद्यार्थ्यांची हजोरी शाळेत ७० टक्के पेक्षा कमी राहणार नाही.
९	उपयोगिता प्रमाणपत्र	शिष्यवृत्ती रखकर्ता अपंग विद्यार्थ्यांसि अंदा केल्यावर त्याची पायती शाळेने प्रकल्प कार्यालयास सादर करणे शंघनकारक राहील.